



पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर

डॉ.बा.आं.मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद शहर-४३१००१ (महाराष्ट्र)

दि. ०८/०४/२०१७.

प्रेस नोट

ऑटो रिक्शा चोरास गुन्हे शाखा पोलिसांनी केली अटक

दि ०८/०४/२०१८:- आज रोजी गुहे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्याचे पथकाणे औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे सापळा लावून दोघांना चोरीच्या रिक्शासह पकडले असून त्यांच्या ताब्यातून पोलीस ठाणे जवाहरनगर हद्दीतील सिंधी कॉलनी येथून काळ रात्री चोरी केलेली ऑटो रिक्शा जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे हे त्यांच्या पथकासह औरंगाबाद शहरात गुन्हेगारांचा शोध व माहिती काढीत पेट्रोलिंग करीत असतांना, गोपनीय माहिती मिळाली कि, सिंधीकॉलनी येथून दोघांना काळ रात्री एक ऑटो रिक्शा चोरी केली असून ते चोरीची रिक्शा विकण्याचे उद्देशाने रेल्वे स्टेशन येथे येणार आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सहा.पोलीस आयुक्त(गुन्हे) मा.रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ कार्यवाही करून रेल्वे स्टेशन येथे सापळा लावला असता मिळालेल्या बातमीप्रमाणे दोघेजन ऑटो रिक्शा चालवीत येतांना दिसताच त्यांना छापा टाकून १)विशाल कैलास जाधव वय २० वर्ष रा.बालाजी नगर, औरंगाबाद २) विधीसंघर्षबालक यांना ऑटो रिक्शासह ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर दोघांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सदर ऑटो रिक्शा काल रात्री बनावट चावीने चालू करून सिंधी कॉलनी येथून चोरी केल्याचे सांगितले असून त्यांच्या ताब्यातून १,५०,०००/- रु कि.चा ऑटो रिक्शा क्र. MH-२०-DC-२२८९ जप्त करण्यात आला आहे. पोलीस ठाणे अभिलेख तपासाला असता पोलीस ठाणे जवाहर नगर येथे कलम३७९ भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर दोघांनी यापूर्वीदेखील बालाजी नगर भाग व त्यापरिसरातून एक रिक्शा चोरी केला होता तो रिक्शा वापरून पुन्हा त्यास परिसरात बेवारस नेवून सोडला आणि पंधरा दिवसापूर्वी एक मोटारसायकल चोरी केली असल्याचे सांगितले आहे. पोलीस ठाणे जवाहरनगर येथे चोरीचे गुन्हे दाखल असल्याने दोघांना पुढील तपासकामी पोलीस ठाणे जवाहर नगर यांच्या ताब्यात दिले.

सदरची कामगिरी मा.पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) डॉ.दिपाली धाटे-घाडगे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) रामेश्वर थोरात यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोना/सुधाकर राठोड, विजयानंद गवळी, पोको/सिद्धार्थ थोरात, योगेश गुप्ता, लालखापठाण, नंदलाल चव्हाण, नितीन धुळे, धर्मराज गायकवाड यांनी केली

SD/-

(रामेश्वर थोरात)
सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे)
औरंगाबाद शहर